

आदिवासी क्षेत्र उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील  
उपयोजना सन २०१५-१६ या वर्षाकरिता स्वयंसेवी  
संस्थांना आश्रमशाळा व मुलौद्योत्तर आश्रमशाळा  
चालविण्यासाठी सहायक अनुदान योजनेत्तर योजना या  
लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करण्याबाबत.  
(लेखाशिर्ष २२२५ १२६८)

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१५/प्र.क्र.०१/कार्यासन.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: -०४ डिसेंबर, २०१५.

#### वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८२/अर्थ-३, दि.३०.३.२०१५.
- २) शासन निर्णय क्रमांक बीयुडी- २०१५/ प्र.क्र.१/का.६, दि. ०७-०४-२०१५.
- ३) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५.
- ४) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१५ / प्र.क्र.३४ / कोषा प्रशा.५, दि. २४-०७-२०१५.
- ५) शासन निर्णय, समक्रमांक दिनांक ३१-०७-२०१५.
- ६) या विभागाची नस्ती क्र.अआशा - २०१५/ प्र.क्र. २७८ / का-११.

#### शासन निर्णय-

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-२, २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण -२७७, शिक्षण (०३) आश्रमशाळा, (०३) (०३) स्वयंसेवी संस्थांना आश्रमशाळा व मुलौद्योगोत्तर आश्रमशाळा चालविण्यासाठी सहायक अनुदाने, ३१ सहायक अनुदान (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या वर्षात रु. १०६.९३० कोटी निधी अर्थसंकल्पित आहे.

आदिवासी विकास विभागाच्या संदर्भाधीन क्र.५ येथील दि. ३१-०७-२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पित तरतूदीपैकी ७० % च्या मर्यादेत रु.७४८५.०९ लक्ष इतका निधी खर्च करण्यास वित्त विभागाच्या मंजूरीने मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविल्या जाणा-या प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा व मुलौद्योगोत्तर आश्रमशाळा चालविण्यासाठी विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता / परिपोषण अदा करण्यात येत असल्याने उर्वरित रु. ३२.०७९ कोटी ( अक्षरी रुपये बत्तीस कोटी सात लाख नव्वद हजार फक्त ) इतका निधी (०३) (०३) स्वयंसेवी संस्थांना आश्रमशाळा व मुलौद्योगोत्तर आश्रमशाळा चालविण्यासाठी सहायक अनुदान, ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर), याखाली अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. सदर वितरीत रु. ३२.०७९ कोटी इतका निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BEAMS) खर्चासाठी नियंत्रक अधिकारी यांना सुपूर्द करण्यात येत आहे. नियंत्रक अधिकारी यांनी वितरित निधीच्या मर्यादेत तसेच शासन पत्र आदिवासी विकास विभाग क्रमांक अशाशा २०१५/ प्र.क्र. ५९ / का.११, दि. १९ जानेवारी, २०१२ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार खर्च करण्याची दक्षता घ्यावी.

३. उपरोक्त आदेश वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र. अर्थसं- २०१५/ प्र. क्र. ८५ /अर्थ-३, दिनांक १७-०४-२०१५ व वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण- २०१५/ प्र.क्र. ३४ / कोषा. प्रशा. ५, दि. २४-०७-२०१५ अन्वये विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या तसेच वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. ३१८/व्यय-१४, दिनांक २४-११-२०१५ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२०५११४७४८८०२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भगवान सावंत  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग.
४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
५. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
६. विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
७. सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती.
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ( सर्व जिल्हे )
९. मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद, ( सर्व जिल्हे )
१०. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, (सर्व)
११. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१२. वित्त विभाग ( बजेट ) / नियोजन विभाग ( बजेट ) , मंत्रालय, मुंबई-३२
१३. कार्यासन अधिकारी, कार्यासन-११, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.